

सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्ती यांची
जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन शुध्दीपत्रक क्रमांक : जपुती २०२१/प्र.क्र.११२(भाग-२)/कार्या-२९,
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ०५ मे, २०२२

- पहा :** १) सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: जपुती २०२१/प्र.क्र.११२/कार्या-२९,
दिनांक ३१.१२.२०२१ चे परिपत्रक.
२) सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: जपुती २०२१/प्र.क्र.११२/कार्या-२९,
दिनांक १४.०२.२०२२ चे शुध्दीपत्रक.
३) सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: जपुती २०२१/प्र.क्र.११२/कार्या-२९,
दिनांक १४.०२.२०२२ चे परिपत्रक

शुध्दी पत्रक :-

सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे
करण्याबाबत संदर्भाधीन दिनांक ३१ डिसेंबर, २०२१ चे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
२. दिनांक ३१ डिसेंबर, २०२१ च्या परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टातील अ.क्र.
१७ येथे खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.

अ.क्र.	जयंती/राष्ट्रीय दिन	इंग्रजी महिना व दिवस	वार	भारतीय महिना व दिवस	कार्यक्रमाचे स्वरूप
१७.	महाराणा प्रतापसिंह जयंती (तिथीनुसार)	२५ मे, २०२२	बुधवार	०४ ज्येष्ठ, शके १९४४	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

त्याऐवजी आता खालीलप्रमाणे वाचण्यात यावे.

अ.क्र.	जयंती/राष्ट्रीय दिन	इंग्रजी महिना व दिवस	वार	भारतीय महिना व दिवस	कार्यक्रमाचे स्वरूप
१७.	महाराणा प्रतापसिंह जयंती (तिथीनुसार)	०२ जून, २०२२	गुरुवार	१२ ज्येष्ठ, शके १९४४	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

३. विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील/जिल्हयातील सर्व
शासकीय/ निमशासकीय कार्यालयात महाराणा प्रतापसिंह (तिथीनुसार) यांचा जयंती कार्यक्रम
दिनांक ०२ जून, २०२२ रोजी आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करून
त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

४. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२२०५०५१६४००६४२०७ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(ज. जि.वळवी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. सर्व मा.मंत्री / मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
५. मा.मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
६. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. सर्व मंत्रालयीन विभाग,
८. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई (प्रसिध्दी देण्यासाठी)
- १०.सर्व विभागीय आयुक्त,
- ११.सर्व जिल्हाधिकारी,
- १२.सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- १३.आयुक्त, सर्व महानगरपालिका,
- १४.निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली,
- १५.निवड नस्ती (कार्यासन-२९).